

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती  
मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना  
दि.१.३.२०१६ ते दि.३०.०९.२०१६ पर्यंत  
मुदतवाढ देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अस्थाप-२०१६/प्र.क्र.३७/आस्था-२,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: २३ फेब्रुवारी, २०१६.

### वाचा-

- १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२००१/प्र.क्र.२९८/सां.का.१, दिनांक २३ मार्च २००६ व शुद्धीपत्रक दिनांक ५.५.२००६.
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक : अस्थाप-२०१५/प्र.क्र.८/२०१५/भाषा-१, दिनांक १३.०२.२०१५.
- ३) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक : पदसु-२०१४/प्र.क्र.१४०/आस्था-२, दिनांक २.०१.२०१६.
- ४) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांचे पत्र क्र.विनिमं २०१६/प्रशासन/अस्थायी पदे/२६८७, दिनांक १४.०१.२०१६.
- ५) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दिनांक ११.०२.२०१६.

### शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या प्रशासकीय कार्यालय, मुंबई येथील ४ पदे व मराठी विश्वकोश कार्यालय, वाई येथील ३० पदे (मराठी विश्वकोश नकाशा (मानचित्रसंग्रह खंड २२) साठी ३ पदांसह) अशा खालील तक्त्यातील एकूण ३४ अस्थायी पदांना संदर्भाधिन क्र.२ येथील दि.१३.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक १ मार्च, २०१५ ते दि.२९ फेब्रुवारी, २०१६ पर्यंत एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

२. आता महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील प्रशासकीय कार्यालय, मुंबई येथील ४ पदे व मराठी विश्वकोश कार्यालय, वाई येथील ३० पदे (मराठी विश्वकोश नकाशा (मानचित्रसंग्रह खंड २२) साठी ३ पदांसह) अशा खालील तक्त्यातील एकूण ३४ अस्थायी पदांना पुढे चालू ठेवण्यास विहित अटीच्या अधीन राहून दिनांक १ मार्च, २०१६ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

### प्रशासकीय कार्यालय, मुंबई

अ.क्र	कार्यालयाचे नाव	पदनाम	अस्थायी पदसंख्या	वेतनश्रेणी
१.	महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, मुंबई.	सचिव	१	१५६००-३९१०० (ग्रेड वेतन रु.६६००)
		कनिष्ठ लघुलेखक	१	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४३००)
		वरिष्ठ लिपिक	१	५२००- २०२०० (ग्रेड वेतन रु.२४००)
		शिपाई	१	४४४०-७४४० (ग्रेड वेतन रु.१३००)
	एकूण पदे		४	

**मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जि.सातारा.**

अ.क्र	कार्यालयाचे नाव	पदनाम	अस्थायी पदसंख्या	वेतनश्रेणी
२.	<b>विभागीय कार्यालय</b>			
	मराठी विश्वकोश कार्यालय, वाई जि.सातारा	विभाग संपादक	२	मासिक ठोक मानधन रु.२१०००/-
		सह संपादक	३	मासिक ठोक मानधन रु.१४०००/-
		कला संपादक	१	मासिक ठोक मानधन रु.११०००/-
		प्रमुख चित्रकार	१	मासिक ठोक मानधन रु.१००००/-
		विद्याव्यासंगी सहायक	४	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४४००)
		संपादकीय सहायक	५	५२००-२०२०० (ग्रेड वेतन रु.२८००)
		अध्यक्षांचे स्वीय सहायक	१	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४३००)
		ग्रंथालयीन सहायक	३	५२००-२०२०० (ग्रेड वेतन रु.२०००)
		लिपिक-टंकलेखक (मराठी)	२	५२००-२०२०० (ग्रेड वेतन रु.१९००)
		लिपिक-टंकलेखक (इंग्रजी)	१	५२००-२०२०० (ग्रेड वेतन रु.१९००)
		वाहन चालक	१	५२००-२०२०० (ग्रेड वेतन रु.१९००)
		शिपाई	२	४४४०-७४४० (ग्रेड वेतन रु.१३००)
		झाडूवाला-हमाल	१	४४४०-७४४० (ग्रेड वेतन रु.१३००)
	<b>एकूण पदे</b>		<b>२७</b>	
	<b>मराठी विश्वकोश नकाशा (मानचित्रसंग्रह) खंडासाठी (खंड २२)</b>			
३.		प्रमुख मानचित्रकार	१	मासिक ठोक मानधन रु.११०००
		सहायक मानचित्रकार	१	मासिक ठोक मानधन रु.८५००
		संदर्भ सहायक	१	मासिक ठोक मानधन रु.८०००
	<b>एकूण पदे</b>		<b>३</b>	
	<b>(१+२+३) एकूण अस्थायी पदे (४+२७+३)</b>		<b>३४</b>	

३. सदर बाबीवर होणारा खर्च “मागणी क्रमांक झेडएफ-०२, २२०५, कला व संस्कृती, ००, १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१) (०२) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (२२०५३१८१) ०१ वेतन” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन २०१६-२०१७ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. प्रस्तुत शासन निर्णय हा वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक : पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दि.११.०२.२०१६ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६०२२३१६१५२२९५३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( धा.र.चिंदरकर )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

- १) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा व परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ५) जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा.
- ६) उप जिल्हा कोषाधिकारी, वाई, जि.सातारा.
- ७) सहायक सचिव, मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जि.सातारा.
- ८) वित्त विभाग (व्यय-४) व वित्तीय सुधारणा-१, मंत्रालय, मुंबई.
- ९) मराठी भाषा विभागाची सर्व कार्यासने.
- १०) निवडनस्ती.